

13)अपघात-कारणे व मिमांसा

ड्रायव्हरकडून अपघात घडून येण्याची सभाव्य कारणे

A)प्रशिक्षणामध्ये अभाव,त्रुटी

- 1.आखीव प्रशिक्षण नसणे.
- 2.वाहन व्यवस्थित नसणे.
- 3.वाहन चालविण्याच्या नियमांचे ज्ञान करून न घेणे.
- 4.वाहन चालविण्याच्या चुकीच्या सवयी आत्मसात करणे.
 - a)रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणे.
 - b)चुकीचे सिग्नल देणे.
 - c)दोन वाहनांत सुरक्षित अंतर न ठेवणे.
 - d)वाहन एकदम बाजूस वळविणे.
 - e)समोर अडथळा दिसल्यास वाहन न थांबविता वेगाने वळून अडथळा ओलांडून जाणे(कट मारणे).
 - f)पुढील वाहन ओलांडून गेल्यावर एकदम वाहन डावीकडे घेणे.
 - g)रस्त्याच्या मध्यावरून वाहन चालविणे.
 - h)वाहनाचा प्रकाशझोत कमी न करणे
 - i)स्टिअरिंग व्हील चुकीच्या पद्धतीने,एका हाताने पकडणे.
 - j)वाहन चालविताना मागे वळून इतरांशी गप्पा मारणे.
 - k)ड्रायव्हिंग सीटवर वेडेवाकडे बसून ड्रायव्हिंग करणे.
 - l)गिअरमध्ये टाकून वाहन थांबविणे.
 - m)थंड इंजिनाची गती वाढविण्याचा प्रयत्न करणे.
 - n)क्लच पेडलवर पाय ठेवून वाहन चालविणे.
 - o)क्लच पेडल न दाबता गिअर बदलिण्याचा प्रयत्न करणे.
 - p)इंजिन सुरू व वाहन स्थिर असताना क्लच दाबून गिअर टाकून ठेवणे
 - q)एकदम ब्रेक लावणे.

r)वाहनाचे लाईट चालू असताना इंजिन चालू करणे.

s)बॅटरी क्षीण असताना अनेकवेळा स्टार्टर दाबून इंजिन चालू करण्याचा प्रयत्न करणे.

t)इंजिन सुरू असताना स्टार्टर दाबणे.

B)जबाबदारीची जाणीव नसणे.

a)ड्रायव्हिंग करताना स्व;ताच्या,कुटुंबीयांच्या,प्रवाशांच्या जीवाची,वाहनाची,वाहनातील,मालाची पर्वा न करणे.

C)अनुमान-अंदाज-पूर्वकल्पना बांधता न येणे,समज नसणे

रस्त्यावरील इतर वाहने,जनावरे,पादचारी,गर्दीतील लोक, रस्त्यावरील खेळणारी लहान मुले यांच्या हालचालींचा अंदाज बांधता न येणे.

D)संयम नसणे

अधीर होणे,चटकन रागावणे,स्पर्धा-सूड बुद्धीने ड्रायव्हिंग करणे.

E)आत्मविश्वास नसणे

नवशिका असणे,नवीन भागामध्ये ड्रायव्हिंग करणे.

F)फाजील आत्मविश्वास

झायव्हिंग करत असताना स्पर्धा लावणे, मोबाईलवर बोलणे, दारू पिणे,सिगारेट ओढणे, पाठीमागे वळून पाठीमागच्या व्यक्तिबरोबर बोलणे.

G)शारीरिक व मानसिक स्वास्थ्य नसणे

- 1)स्वतःत असलेले अस्वास्थ्य
- 2)ओढवून घेतलेले अस्वास्थ्य.
- 3)शारीरिक क्षमता नसणे.

H)दृष्टी तीक्ष्ण नसणे

a)200 फूटावरून चार ईंची अक्षर सुस्पष्ट न दिसणे.

b)दृष्टीची अंतरासंबंधीची समज नसणे.

c)अ विटामीनचा अभाव

d)दृष्टीचे रंगाधत्व

e)रातांधळेपणा

f)संवेदन क्षमतेचा अभाव

g)बहिरेपणा

h)अतिश्रम

H)अतीगती

I)अती जवळून वाहन चालवीणे

J)सुचविलेल्या रेषांकित जागेवरून वाहन न चालविणे.

K)चुकीच्या पद्धतीने रेषांकीत जागा सोडून लुढे जाणे.

L)संकेत चिन्हे व दिशादर्शक दिव्यांकडे दुर्लक्ष करणे.

M)दक्ष नसणे-एकाग्रता नसणे

a)घरच्या समस्या मनात ठेवून ड्रायव्हिंग करणे.

b)लवकर जाण्याची घाई.

c)प्रवास संपविण्याची घाई.

